



# महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

## नोव्हेंबर महिन्यातील कामांचा तपशील

ॐ

- ◆ आडसाली ऊसासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात संजीवकांच्या तिसऱ्या फवारणीसाठी हेकटरी ३५० लिटर पाणी लागेल. त्याकरिता जी.ए. ३ जिब्रेलिक अॅसीड (४० पीपीएम) १४ ग्रॅम, ६ बी.ए. : ६ बेन्झिल अॅडेनाईन (४० पीपीएम) १४ ग्रॅम, ३५०० ग्रॅम १९:१९:१९, ८७५ ग्रॅम चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य व १७५० ग्रॅम सिलिकॉन (सिलिसायलिक अॅसिड) एकत्रित करून ऊसाच्या पानावर फवारणी करावी.
  - ◆ आडसाली ऊसाला साडे चार महिने झाले असल्यास मोठी बांधणीची कामे करावीत. बांधणीचे वेळी प्रति हेकटरी १६० किलो नत्र (३४७ किलो युरिया) (७.७१ पोती), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (११.८ पोती) व ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटेश) (३.१६ पोती) ही रासायनिक खतांची मात्रा द्यावी तर को ८६०३२ जातीसाठी प्रति हेकटरी २०० किलो नत्र (४३४ किलो युरिया) (९.६४ पोती), १०० किलो स्फुरद (६२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (१३.८९ पोती) व १०० किलो पालाश (१६६ किलो म्युरेट ऑफ पोटेश) (३.६९ पोती) अशी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
  - ◆ लोकरी मावाग्रस्त ऊसावर मित्रकीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. लोकरी माव्यासाठी डिफा अॅफिडीन्होरा, मायक्रोमस, क्रायसोपर्ला यासारख्या मित्र किटकांचे संवर्धन करावे. तसेच ऊसासाठी शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलीत वापर करावा.
  - ◆ ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्याबरोबर प्रति एकरी १२.५ किलो युरिया, ४.५ किलो युरिया फॉस्फेट व १३ किलो म्युरेट ऑफ पोटेश या विद्राव्य खतांची मात्रा दर आठवडयातून एकदा द्यावी.
  - ◆ लागणीसाठी को ८६०३२, फुले ०२६५, फुले १०००१, फुले ०९०५७, कोसी ६७१, फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ यापैकी कोणत्याही शिफारशीत वाणांचा जमिनीच्या मगदूरानुसार वापर करावा.
  - ◆ पाणी बचत होण्याच्या दृष्टीने मध्यम जमिनीसाठी ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीसाठी ९०-१८० सें.मी. पटटा पध्दतीचा वापर करावा. सलग पद्धतीने लागवडीसाठी मध्यम जमिनीत १०० सें.मी. ते १२० सें.मी. तर भारी जमिनीमध्ये १२० ते १५० सें.मी. दोन सन्यातील अंतर ठेवावे. पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  - ◆ लागणीपूर्वी बेण्यास १० ग्रॅम कार्बन्डेज्ञिम १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेणे १० मिनीटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेनंतर १ किलो अॅसेटोबॉक्टर अथवा १ लिटर द्रवरूप अॅसेटोबॉक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू १२५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात कांड्या ३० मिनीटे बुडवाव्यात.
  - ◆ लागणीच्या वेळी प्रति हेकटरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) (१.९३ पोती), को.८६०३२ जातीसाठी व इतर सर्व जातीसाठी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) (१.६४ पोती), तसेच ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (११.८ पोती) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटेश) (३.१६ पोती) ही रासायनिक खते सरीमध्ये द्यावीत.
  - ◆ पूर्वहंगामी ऊसात आंतरपिक म्हणून बटाटा, मुळा, लालबीट, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा व कांदा, यासारख्या भाजीपाला पिकांचा समावेश करावा.
  - ◆ लागणीनंतर वापसा येताच ५० ग्रॅम अॅट्राज्ञिन किंवा मेट्रीब्यूझीन १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमिनिवरिल तणावर फवारावे. जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  - ◆ माती परीक्षणाच्या आधारे सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेकटरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरेक्स हि सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त सुक्ष्म खते चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ प्रमाणात मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून शेतात चळी घेवून द्यावीत.
  - ◆ ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्यातून प्रति एकरी नऊ किलो युरिया, दोन किलो युरिया फॉस्फेट व सहा किलो म्युरेट ऑफ पोटेश या विद्राव्य खतांची मात्रा दर आठवडयातून एकदा द्यावी.
  - ◆ सुरु ऊस लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत.
  - ◆ ऊस तोडणीनंतर शेतीतील पाचट पेटवू नये खोडवा ऊसामध्ये पाचट ठेवताना पाचटाची कुटूटी करू नये अगर एकआड एक सरीत पाचट ठेवू नये.

## हरभया ल्यातस्थान

- ◆ पेरणीनंतर २० दिवसांनी पहिली व ३० दिवसांनी दुसरी कोळपणी करावी.
  - ◆ कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी खुरपणी करावी.
  - ◆ घाटेआळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.

## तूर

  - ◆ कमी कालावधीच्या पीक वाणांची पक्तेनुसार काढणी व मळणी करावी.

४

- ◆ कमी कालावधीच्या पीक वाणांची पक्तेनुसार काढणी व मळणी करावी.

# नाचणी

- ◆ काढणीचा हंगाम : नोव्हेंबर - डिसेंबर
  - ◆ पक्तेची लक्षणे – पाने वाळतात, दाण्याचा रंग पिवळसर, तपकिरी होवून कणसे तांबूस होतात.
  - ◆ काढणीची पद्धत : कणसे खुडणे किंवा जमिनीबरोबर कापणी करणे.
  - ◆ मळणी : कणसे बडवणे/बैलाने मळणी करणे / मळणी मशीन
  - ◆ मळणीची वेळ : डिसेंबर- जानेवारी

# रक्षी जवारी

- ◆ गरजेप्रमाणे दुसरी खुरपणी करावी व पेरणीनंतर ८ आठवड्यांनी दातेरे कोळप्याने तिसरी कोळपणी करून गरज असल्यास दुसरे संरक्षित पाणी द्यावे.

गाहु

- ◆ कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या १० तारखेपर्यंत करावी.
  - ◆ कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या पेरणीसाठी नेत्रावती, फुले अनुपम या सुधारीत वाणांचा वापर करावा.
  - ◆ कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या पेरणीसाठी प्रती हेक्टर ७५ ते १०० किलो बियाणांचा वापर करावा.
  - ◆ बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल.
  - ◆ गव्हाच्या लागवडीपुर्वी खरीपाचे पीक निघाल्यानंतर १५ ते २० से.मी. खोलीवर नांगरट करावी.
  - ◆ कुळवाच्या तीन ते चार पाळ्या द्याव्यात. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे.
  - ◆ गव्हाची बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.
  - ◆ वेळेवर पेरणीसाठी फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, एमएसीएस ६२२२, एमएसीएस ६४७८, डि.बी.डब्ल्यू. १६८ या सुधारीत वाणांचा वापर करावा.
  - ◆ पेरणीपुर्वी प्रती किलो गहू बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रत्येकी २५० ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रति १० किलो

## भूईमूग (उष्णाळी)

- ◆ भुईमूग लागवडीसाठी मध्यम खोल, उत्तम निचन्याची जमीन निवडावी.
  - ◆ खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यानंतर तीन ते चार कुळवण्याकरून ढेकळे फोझून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेकटरी १० टन चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत पसरावे.

## बागायती कापूस

- ◆ पिकातील २० ते ३० टक्के बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी करून घ्यावी. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने अनुक्रमे दुसरी व तिसरी वेचणी करावी.
  - ◆ कापूस वेचणी आटोपल्यानंतर सर्व पच्छाट्या उपटून शेताबाहेर न्याव्यात व त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करावा. जेणेकरून किंडीच्या अवस्था नष्ट होतील.

करावी

- ◆ विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या तांबेरा रोग प्रतिकारक्षम वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. गव्हाची पेरणी वेळेवर करावी व नन्हा खताचा पहिला हप्ता शिफारशीत मात्रेनुसारच द्यावा.
  - गव्हाकरिता पाणी देण्याच्या संवेदनशील अवस्था
    १. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था: पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
    २. कांडी धरण्याची अवस्था: पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
    ३. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था: पेरणीनंतर ६० ते ६४ दिवस
    ४. चिक अवस्था : पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
    ५. दाणे भरण्याची अवस्था
  - ◆ पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात.
  - ◆ एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
  - ◆ दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
  - ◆ तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

# देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रान्वारे विविध प्रशिक्षणांचे आयोजन

- ◆ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने विविध देशी गोवंशांचे संवर्धन, आहार, निगा, शेण, गोमूत्र प्रक्रिया, वनौषधींचा वापर, विविध यंत्रांचा वापर, अॅप्स, दुग्ध प्रक्रिया, इ. विषयावरती १ ते २ दिवसांची प्रशिक्षणे तसेच युवकांसाठी एक महिना मुदतीचा निवासी प्रशिक्षण वर्ग देखील उपलब्ध आहे. केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन अथवा ईमेलद्वारे संपर्क करून नाव नोंदणी करता येईल.

# गारींमधील लसीकरणाचे वेळापत्रक

रोग	प्राथमिक लसीकरण	दुबार लसीकरण	वार्षिक लसीकरण
लाळ-खुरकूत	वयाच्या चौथ्या महिन्यात	पहिल्या मात्रेनंतर एक महिन्यानी	वर्षातून दोन वेळा मार्च व सप्टेंबर महिन्यात
घटसर्प	वयाच्या सहाव्या महिन्यात	-	एप्रिल /मे महिन्यात
फच्या	वयाच्या सहाव्या महिन्यात	-	एप्रिल /मे महिन्यात
लंपी चर्म रोग	वयाच्या चौथ्या महिन्यात	-	एप्रिल /मे महिन्यात
थाय-लेरियासिस	वयाच्या तिसऱ्या महिन्यात	-	मे महिन्यात, प्राधान्याने संकरीत गोवर्गीय पशुधनामध्ये, दर तीन वर्षांनी
ऑथ्रेक्स	वयाच्या सहाव्या महिन्यात केवळ रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात	-	ऑगस्ट महिन्यात केवळ रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा या प्रमाणे पुढील सलग ३ वर्षे
संसर्गजन्य गर्भपात	केवळ ४ ते ८ महिने वयाच्या कालवडी/ पारड्यांमध्ये एकदाच	-	-
रेबीज	कुत्रे, मांजर, लांडगा इत्यादी चावल्यानंतर त्वरित	चाव्यानंतरत्याच दिवशी व तदनंतर तीसऱ्या, सातव्या, चौदाव्या, अद्घावीसाव्या व नंवताव्या तिवशी	चावा घेणारा प्राणी रेबीज बाधित असल्यास ६ मात्रा द्याव्यात अन्यथा किमान ३ मात्रा

पशुपक्षांच्या  
लसीकरणाच्या  
माहितीसाठी  
हा QR कोड  
स्कॅन करा

